

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/३६४/२०१६
 दिनांक : ०८/०७/२०१६

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची
 पाक्षिक सभा दिनांक १५/०७/२०१६ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार
 दिनांक १५/०७/२०१६ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
 महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची
 कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत – १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८.

मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - २१

दिनांक - १५/०७/२०१६

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १५/०७/२०१६ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ०१/०७/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक २०) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर मुख्यलेखापाल या अभिनामाचे ०१ पद शासन मंजूर आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील आदेश क्र.बदली २०१६/प्र.क्र.१०६/कोषा प्रशा-२ दि.१५ जून २०१६ अन्वये श्री.राजेश गोपाळराव लांडे, उपसंचालक, वित्त व लेखा सेवा यांची मुख्यलेखापाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.लांडे हे महानगरपालिकेमध्ये दि.२०/०६/२०१६ रोजी रुजू झाले आहेत. त्यांना इकडील आदेश क्र.प्रशा/२/कावि/३४४/२०१६ दि.०१/०७/२०१६ अन्वये मुख्य लेखापाल या पदावर रुजू करून घेण्यात आले आहे. श्री.राजेश गोपाळराव लांडे, उपसंचालक, वित्त व लेखा सेवा(वरिष्ठ) गट-अ यांची मुख्य लेखापाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पदावर प्रतिनियुक्तीने करण्यात आलेल्या नियुक्तीस मान्यता मिळण्यासाठी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी - १८. नगरसचिव विभाग

क्रमांक : नस/१०/कावि/३६४/२०१६

दिनांक : ०८/०७/२०१६

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.